ECO HOTELS AND RESORTS LIMITED

[Formerly known as SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED] CIN: L55101MH1987PLC043970

Registered Office: 19, Floor-3rd, 408, Prabhadevi Industrial Estate, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025. Ph- +91 8086021121

Website: www.ehrlindia.in; Email Id: cssharadfibres2022@gmail.com

To Date: May 31, 2024.

The Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

Reg: Security Code No. 514402

Sub: <u>Publication of Audited Financial Results for Quarter and year Ended March</u> 31, 2024.

Dear Sir/Ma'am,

With reference to Regulation 47 of SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulation, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing herewith copies of Newspaper advertisement of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 published in the following Newspapers:

- 1. Navshakti (i.e. Marathi Newspaper) dated May 31, 2024.
- 2. The Free Press Journal (i.e. English Newspaper) dated May 31, 2024.

Kindly take the same on your record and knowledge.

Thanking you,

Yours Faithfully, For ECO HOTELS AND RESORTS LIMITED (formerly known as SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED)

SAMEER DESAI COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER M. NO. 41275

Encl: A/a.

(b) Diluted

IndiaRF

as per the brief particulars mentioned in the schedule.

*Outstanding

Dues as or 30.04.2024

Sr. Name of the Borrower/ No. Co-Borrower/Guarantor/

Mortgagor

Advanced Computers

and Mobiles India

Private Limited.

ECO Hotels And Resorts Limited (formerally known as Sharad Fibres And Yarn Processors Limited CIN:-L55101MH1987PLC043970 9. Floor-3rd, 408. Prabhadevi Industrial Estate, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025. tandalone, Audited Financial Results for the Quarter Ended and Year Ended 31st March, 2024

Part - II Statement of Profit and Loss for the Quarter Ended and Year Ended 31st March, 2024 (Rs, In Lakhs) PARTICULARS STANDALONE Quarter Ended Year Ended PERIOD ENDING (Audited) (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) NO. OF MONTHS 31.03.2024 31.12.2023 31.03.2023 31.03.2024 31.03.2023 3 3 12 12 0.23 0.56 0.74 1.39 0.78 Total Income from Operations Net Profit/ (Loss) for period (before tax exceptional and /or (72.69)extraordinary items#) (122.80)(193.05)(403.65)(181.85)Net Profit/ (Loss) for period (before tax, after exceptional (122.80) (72.69) (181.85) (193.05)(403.65) and /or extraordinary items#) Net Profit/ (Loss) for period (after tax, after exceptional (122.80)(193.05)(72.69)(403.65) (181.85 and /or extraordinary items#) Total Comprehensive Income for

(1.66)(2.34)The Company is engaged in the business of Hotel operation and Management.

The above audited standalone financial results for the year and quarter ended 31st March, 2024 are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of the companies act, 2013 read with rule 3 of Companies (IND-AS) Rules, 2015. The above results have been reviewed by the Audit Committee of the Board and Approved by the Board of Directors at the respective meeting held on 29th May, 2024. The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full

financial year and the unaudited published year-to-date figures for nine months ended, being the date of the end of the third quarter of the financial year which were subjected to limited review. of the end of the find of quarter of the financial year will of which season and the financial finan

lotes . The Company is engaged in the business of Hotel operation and Management The above audited standalone financial results for the year and quarter ended 31st March, 2024 ar

prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of the companies act, 2013 read with rule 3 of Companies (INDAS) Rules, 2015 The above results have been reviewed by the Audit Committee of the Board and Approved by the Board of Directors at the respective meeting held on 29th May, 2024.

During the guarter and year ended 31st March, 2023, the company did not have any subsidiarie

ECO Hotels and Resorts Limite (Formerly known as Sharad Fibres and Yarn Processors Limite

Chairman and Executive Director DIN: 00798632

केनरा बैंक Canara Bank

ARM BRANCH - I MUMBAI

37, Kshamalaya, Opp Patkar Hall, New Marine Lines, Thackersay Marg, Mumbai – 400 020 Email : cb2360@canarabank.com TEL. - 022-22065425/30 WEB : www.canarabank.com SALE NOTICE

read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 21.06.2024 for recovery of Rs. 21,52,50,823.04 (as on 02.11.2020 plus further Interest and cost from 03.11.2020) due to the ARM I Branch of Canara Bank from M/s. Erica Pharma Pvt. Ltd. represented by its Directors Raiseh Ranian Singh. M/s. Erica Pharma Pvt. Ltd. represented by its Directors Rajesh Ranjan Singh Vilhas S. Jadhav, Ajai Pratap Singh, Prakash Ghate, Sumit Jain.

Description of the Property	Reserve Price	Earnest Money Deposit
Office Premises Nos. 335, 336 & 337 having survey No. 169, Unit No. 26, 3rd Floor, B-Building, at Master Mindl, Royal Palm Estate, Goregaon (E), Mumbai - 400 065. in the name of M/s. Erica Pharma Pvt. Ltd, admeasuring Carpet area 716.10 Sq. Ft. & Loft area 180 Sq. Ft.	Rs. 53,46,000/-	Rs. 5,34,600/-
Office Premises No. 4, Unit No. 26, Survey No. 169, B wing, 4th Floor, Master Mind II & III, Royal Palm Estate, Goregaon (E), Mumbai- 400065 in the name of M/s. Erica Pharma Pvt. Ltd., admeasuring Carpet	Rs.	Rs. 14,09,400/-

There is no encumbrance to the knowledge of the Bank.

EMD amount of 10% of the Reserve Price is to be deposited by way of Demand Draft in favour of Authorized Officer, Canara Bank ARM 1 Branch Mumbai or Shall be deposited through RTGS/NEFT/Funds Transfer to credit of account of Canara Bank ARM 1 Branch Mumbai a No. 209272434 IFSC Code CNRB0002360 on or before 20.06.2024 upto 5.00 pm and other documents to be submitted to service provider or or before 20.06.2024 upto 5.00 pm. Date up to which documents can be deposite

Date of inspection of properties with prior appointment with Authorized Officer For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Dr. Seema Somkuwar, Chief Manager, Canara Bank, ARM I Branch, Mumbai (Ph. No.: 022 -22065425/30/ Mob. No. 98813 65087) or SARudra (Officer) 8355949712 (P1). No. 322 - 220942/30/ miob. No. 366 1 50507 / 30 S A Rudia (Ullice) 50503497 / 2 E-mail id : cb2360@canarabank.com during office hours on any working day or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase - 2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Haryana. Pin-122015 Contact Persor

Date: 29.05.2024 Authorised Office Canara Bank, ARM-I Branch

DEUTSCHE INVESTMENTS INDIA PRIVATE LIMITED CIN: U65923MH2005PTC153486

Block B1, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400063

-^	Extract of Financial Results for the year ended March 31, 2024 (Currency: Indian Rupees in Millions							
	Particulars	For the year ended	For the year ended					
		31/03/2024	31/03/2023					
		(Audited)	(Audited)					
1.	Total Income from Operations	2,495.09	1,575.3					
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	990.96	136,2					
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	990,96	136,2					
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	739.57	98.7					
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and							
	Other Comprehensive Income (after tax)]	743.05	96.7					
6.	Paid up Equity Share Capital	528.85	528.8					
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	2,148.64	1,405.5					
8.	Securities Premium Account	7,195.80	7,195.8					
9.	Net worth	9,729.54	8,850.7					
10.	Total Outstanding Debt	19,890.90	15,414.5					
11.	Debt Equity Ratio	2.01	1.6					

1 The above is an extract of the detailed format of quarterly /annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of LODR Regulations. The full format of the quarterly /annual financial results are available on the website of the Stock Exchange viz. www.nseindia.com and Company's website https://country.db.com/india/deutsche-investments-india/

For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations pertinent disclosures have been made to the National Stock Exchange and can b

> For Deutsche Investments India Private Limited Manu Sharma **Abhishek Bansa CEO & Director** Director DIN: 09744923 DIN: 09468755

नि:प्यक्ष 3शाणि निर्भिड दैनिक



www.navshakti.co.in

PUBLIC NOTICE Shri Amish Navin Bhagat a joint

member of Mohan Terrace 'A'

Co-op. Housing Society Ltd.

436.64

Kasturpark, Shimpoli, Borivali Mumbai-400092 (West), holding Flat No. 206 and shares 51 to 55 expired on 27.07.2023 without making any nomination. His children (i) Deepali Amish Bhagat, (ii) Saini Amish Bhagat and (iii) Krish Amish Bhagat made application to the Society for joint membership in the Society and the for transmission of the 50% share f rights, title and interest of the said deceased in +he said property to their joint names. Claims and objections, if any are invited by the said Society against the proposed transmission. The same should be lodged either with the Hon. Secretary of the said Society or at the office of Shri P C Thomas, Advocate, Shop No. Estee Apartments, Saibaba Nagar, Borivli (West), Mumbai-400092 within 14 with supporting days,

needful will be done. Sd/ (P. C. THOMAS) **ADVOCATE HIGH COURT**

documents, if any, failing which

Place · Mumbai Date: 30.05.2024

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICATION

PETITION NO. 247 OF 2024 Petition for Letters of Adminstration with Will Petition for Letters of Administration with Will and Testament dated 10th day June, 2022 of Vishwa Bandhu Ramshankar Dubey, Hindu Indian Inhabitant of Mumbai, a Married, Occupation: Business, who was residing at the of his death at 134, Edenwala Bunglow, Sakharam Lanjekar Marg, Parel Village, Mumbai, Parel, Maharashtra - 400012.

... Deceased Pushpa Azad Mishra, Age 45 year, Hindu Indian Inhabitant of Mumbai, Occupation : Homemaker, residing at 134, 151, 152, 153 Edenwala Bunglow, Sakharam Lanjekar Marg, Parel Village, Mumbai, Parel, Maharashtra 400012 being sole Legatee named under the Last Will and Testament of the Deceased

CITATION

. Shanti Vishwabandhu Dubev Last known Address - Giridhar Bhavan, 2nd Floor, Room No. 7, Kisan Nagar No. 2, Wagle

state, Thane, you claim to have any interest in the estate o the abvoenamed deceased, you are hereby cited to come and see the proceedings before the grant of Letters of Administration with Will. case you intend to oppose the grant of etters of Administration with will, you should file in the Office of the Prothonotary and Senior

Master a caveat within 14 days from the service Master a caveat within 14 days from the service of this citation upon you.

"You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Committees and Taluka Legal Services Committees as per elligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal services you. and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services

WITHNESS SHRI, DEVENDRA KUMAR UPADHYAYA, Chief Justice of Bombay aforesaid, this 22nd day of May, 2024. For Prothonotary and Senior Master

SEALER The 22nd day of May 2024

Vidit Divya Kumat

Advocate for the Petitioner

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that under instructions of my clients, I am investigating the title of (1) SHREYANS RAJENDRA MEHTA, (2) RAJENDRA MANSUKHLAL MEHTÁ ÁND (3) PRAVINKUMAR MANSUKHLAL MEHTA in respect of the premises referred to in the schedule nereunder written, free from a**l** encumbrances and claims.

All persons having any right, title, interest claim or demand whatsoever in respect of the premises by way of inheritance, mortgage, sale, agreement for sale, transfer, assignment, lease, sub-lease, icense, sub-license, lien, charge, trust muniment, maintenance, easement, gift acquisition, requisition, any encumbrance or beneficial right / interest under any trust right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition of under any suit, decree, injunction order or attachment or award passed by any Court or Authority litigation, lis-pendens, decree or order of any adjudicating authority, exchange, partition, power of attorney, Will, bequest, FSI, tenancy, development rights, family arrangement /settlement possession, allotment or otherwise howsoever ("Claims") are hereby requested to make the same known in writing by SPAD/RPAD (together with attested copy of documentary evidence in support thereof) to Advocate Hemali Khakhriya - Correspondence Address:-Flat No. 1, 1st Floor, Plot No. 130, Mohamadi Manzil, 5th Road, Old Khar (West), Mumbai 400 052, within 14 days from the date of publication hereof, failing which the matter on hand will be completed without any reference to any right, title and claim, if any, which shall deemed to have been waived and/or abandoned with notice.

SCHEDULE

SCHEDULE

ALL THAT ten fully paid up shares bearing distinctive Nos. 71 to 80 (both inclusive) each for the value of Rs.50/- in all aggregating to Rs. 500/- vide Share Certificate No. 18 (Register Folio 18) issued by Rishiraj Co-operative Housing Society Limited ("Society") and incidental thereto a Flat bearing No. A/402 admeasuring 650 sq. ft carpet area equivalent to 60.41 sq. mtrs carpet area ie. 72.49 so. mtrs built up area on the Fourth 72.49 sq. mtrs built up area on the Fourth Floor together with right to use one car Floor together with right to use one car parking space in the shared car parking space bearing nos. 13/14 in 'A' Wing of the building known as **Rajarshi** belonging to the Society standing on Plot bearing No. 5 (part) of Town Planning Scheme No. I of Santacruz West corresponding CTS No. H/15A, 'H' Ward of City Survey Bandra, Taluka Andheri MSD situate, Iying and being at Podar Road, Santacruz (West), Mumbai 400 054 within the Registration District and Sub District of Mumbai Suburban and Andheri (Bandra). Dated this 31st day of May, 2024

MANAS PROPERTIES LIMITED CIN: L70100MH2004PLC149362 Telephone No. 022-32997884
Registered Office Address: 10th Floor, Dev Plaza, Opp. Andheri Fire Station S. V. Road,

hereby given that Ravindra Murlidhar Dongre purchased the Unit no. 2 Andheri (West), Mumbai, Maharashtra, India, 400058 Website: https://manasproperties.co.in/ admeasuring 1400 Sq. Ft. on ground floor AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31,03,2024 (Rs. In Lakh Quarter Year Previous **Particulars** 31.03.2024 31.03.2024 31.03.2023 Total Income from Operations 2,001.31 3.555.90 3514.10 Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items) 1,650.28 2,989.56 3093.74 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax 1,333.10 2,412.39 2501.93 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 416.00 416.00 416.00 Reserves (excluding Revaluation Reserve) as short in the Audited Balance Sheet of the previous year 7,912.89 5,500.51 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 32.05 57.99 60.14 (a) Basic

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements; Regulations, 2015. The full format of the QuarterlyFinancial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

For MANAS PROPERTIES LIMITED

INDIA RESURGENCE ARC PRIVATE LIMITED

APPENDIX IV-A [PROVISO TO RULE 8(6)]
PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

57.99

60.14

3rd Floor, Piramal Tower, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel,

Mumbai 400 013. Tel: 022-68608500 / 68608501. CIN: U67190MH2016PTC272471

32.05

Mr. Dev Thakka Date: 30.05.2024 Managing Director DIN: 07698270 Place: Mumbai

Description of the property:

n the building known as "Shivai Dongre Industrial Premises Co-operative Society _td." constructed on Survey No. 89, Hissa no. 2 lying and situated at Village- Marol Taluka-Andheri & District-Mumbai City and Mumbai from Murlidhar Trimbak Dongre and Balkrishna Trimbak Dongre by a under Agreement for Sale dated 02/05/1979 the said document i unregistered and not duly stamped.

PUBLIC NOTICE

Notice

If any persons, holding any documents or having any claim against in to or upon the above mentioned property or any part thereof by way of inheritance, Agreement contract, Sale, mortgage, possession, gift lease, lien , charge, trust, maintenance easement or otherwise are required to notify the same in writing stating the extrac nature of such claim alongwith supporting documentary evidence to undersigne within Fifteen days from the publication of this notice otherwise it will be deemed that here are no claim and/or that the same are waived & the above transaction shall be completed.

M/S. V. S. LEGAL ASSOCIATES Advocate High Court at Bombay 1A Kamanwala Chambei Premises Co-op. Society Ltd. Sir P M Road, Fort, Mumbai - 400 001

Last date for

by 6:00 pm at

FMD/ Bid

Increase Amount

upees elve Lak

Audited Financial Results for the Quarter and Year ended 31.03.2024 (Rs. In Lakhs) Quarter ended Year ended Previous Year ende Particulars 31.03.2024 31.03.2024 31.03.2023 Audited Audited Audited Total Income from Operations 711.94 2.374.86 2130.93 Net Profit / (Loss) for the period (before Tax. Exceptional and/or Extraordinary items) -40.58 -140.28 -36.67 Net Profit / (Loss) for the period before tax -29.12 1589.59 46.03 (after Exceptional and/or Extraordinaryitem Net Profit / (Loss) for the period after tax -29.12 46.03 1589.59 after Exceptional and/or Extraordinary items)' Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Incom-(after tax)] 1589.59 Equity Share Capital 429.63 429.63 429.63 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Re. 1/- each)
(for continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted -0.07 0.11 Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the

TPI India Limited

CIN No: L28129MH1982PLC026917

Regd. Office.: D Plot No. J-61, Additional MIDC, Murbad District. Thane. Mumbai 421401

Tel No. +91 22 40026214 Web site: www.tpiindia.ir

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website

Date: 30.05.2024

PLACE: Murbad

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large that my client

intends/is in process to buy the free hold land and construction

thereon as mentioned in the schedule described hereunder

encumbrances howsoever or otherwise including by way of a

memorandum of understanding, letter of intent, deed, security,

documents, contract and/or an agreement is/are hereby

required to intimate in writing to the undersigned within 15 (fifteen) days from the date of publication of this notice of

his/her/their rights, claims, interest, share, demand, if any, with

all original supporting documents and proofs, failing which any

transaction/ transfer with respect to the Said Property shall be

done without reference to such claim and all claims, if any, and

all such claims and demands shall be treated as knowingly abandoned, surrendered, relinquished, released, completely

waived and not enforceable/binding on my client and/or an impediment to the title of the owners and the same shall be

treated as have clear and marketable title without any further

reference. Claims without documentary proofs and/or

objections directly published in newspaper shall not be

considered as valid. For the avoidance of doubt, receipt of any

claims by the undersigned, will not be deemed and/or

SCHEDULE

Village-Nitalas, Taluka Panvel, District Raigad

Area

(H-R-Sq.M)

0-77-10

Assessment

7.75

Mr. Manish R. Bohra

Advocate High Court

Mob. No. 7021779679

Add-104, 142A, Dhanashri Bild.,

M.C.C.H. Society, Panvel-410206

Above Union Bank of India.

presumed to mean acceptance of such claims by my client.

Gat No/ Survey No.

Mr. Bharat C Parekh Managing Director DIN: 02650644

E-auction sale notice for sale of Immoveable Property under SARFAESI Act, 2002 read with proviso to rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 with all built up area, tube well, boundary walls, connections, Notice is hereby given to the public in general and in particular to borrowers and guarantors, details whereof are mentioned below, that the below described immoveable Property mortaged/charged to the India Resurgence ARC Private Limited (India RF/Secured Creditor), the possession of which has been taken by the Authorised Officer of India RF/Secured Creditor will be sold on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS"." easements, privileges, facilities, etc. collectively hereinafter called as the Said property from 1) Mr. Abhimanyu Narendra Bhalla, 2) Mr. Prashant Balkrishna Jhunjarrao, 3) Mr. Shailesh **Known Ramlal Oswal, 4) Mr. Siddharth Narendra Bhalla, who claims to submission of Time of Bid and EMD E-Auction nces if any be the absolute owners and in physical possession of the entire said property. The said owners have also assured to my client 19.06.2024 20.06.202 narge towar IVAT & CAT that the said property has clear and marketable title and is free 12:00 pm from all sorts of encumbrances and they have full rights to sell the said property and receive the full consideration in their own Rs.5,71,02,27 name. Any person(s) or entity(s) including but not limited to any bank(s), financial institution(s), an individual, non-banking 7.01.2023 financial institutions, firms, LLP, body of individual, whether incorporated or not, association of person(s), lenders,

Rs. 25,22,35,241 (Rupees Twenty Five Crore Twenty Five Two Lakh Thirty F ighty Thousand Merchant, Mrs. Amina Eight Lakh Essa Merchant Thirty Five plot No. 47,48,49 and 61 TPS VI, bearing CTS No 1652, 1653, 1654, 1662 Bid Increa Two Hundred 1.00.000/-Deputy Commission o Forty One situated at Subway Road Santacruz (West), Mumbai State Tax 400054 in registration Distric of Mumbai Suburban owned Lakh only) .Society Due of approx. Rs. 1,77,054 as of 11.03.2024 *together with further interest as applicable, incidental expenses, costs, charges, etc. incurred up to the date of payment and realisation thereof. **other than the encumbrances mentioned in the table above, there are no encumbrances on the Immoveable property to the best of knowledge of Authorised Officer of Secured Creditor. The intending bidders should do their own independent diligence regarding the encumbrances, title of the Immoveable Property The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third-party claims/ rights/ dues.

Physical

taken on

possession 1,28,00,000

(Rupees One

TERMS & CONDITIONS

E-Auction/bidding shall be only through "Online Electronic Bidding" through the website https://www.bankauctions.in. Bidders are advised to go through the website for detailed terms & process before taking part in the e-Auction sale proceedings.

For inspection of the properties & property documents, or any other sale related query, please contact Mr. Harshwardhan Kadam - 9819058003.

The Immovable propertywill not be sold below the Reserve Price (RP) and accordingly the participating bidders are invited to bid more than the RP and may enhance their offer further during auction process as specified by the agency conducting the auction i.e. M/s 4Closure.

The interested bidders before the last date & time of submission of the Bid shall submit their Earnest Money Deposit (EMD) to Elexa Resolution Advisors LLP, duly authorized service provider of India RF at their office at AWFIS, Unit no. 304, 3rd Floor, Adani Inspire BKC, G Block, Bandra Kurla Complex, Mumbai-400051 through Demand DraftNBET/RTGS/RAY ORDER in Favour of "India Resurgence AKT TUTSI V" payable at Mumbai. HDFC Bank Limited, Account Number-57500000341064, IFSC Code: HDFC0000060. Please note that the Cheques shall not be accepted as EMD amount

Interested bidder shall submit copy of the following documents to Harshwardhan (Mobile - 9819058003, Email - harshwardhan@elexa.co.in) - Photocopy of Demand Draft/RTGS/NEFT/ PAY ORDER details towards EMD amount.

Self-attested photocopies of KYCs and address proof such as PAN Card, Voter ID Card/ Driving License/ Passport/ Aadhar Card etc.

Bidders Name, Contact No., Address, e-mail ID Bidder's account details for online refund of EMD.

Secured Creditor, which shall not in case exceed three months

bioders account details for online retund of EMIJ.

It shall be the obligation of the prospective bidder to avail online training on E-Auction from the agency conducting the auction/service provider namely M/s
4Closure, Hyderabad, helpline No: 8142000062/65/66 and e-mail: info@bankauctions.in, Contact Person: Mr. Arijit Das: 8142000725, email:
arijit@bankauctions.in and for any property related query may contact Authorised Officer (details given earlier) during the working hours from Monday to
Finday. Neither the Authorised Officer/Secured Greditor nor the agency conducting auction shall be liable for any Internet Network problem and the
interested bidders to ensure that they are technically well equipped for participating in the e-Auction event.

Only buyers holding valid KYC, address proof, user ID/ Password and confirmed payment of EMD through any of the mode mentioned above shall be
eligible for participating in the e-Auction process.

During the Online Inter-se Bidding, bidder can improve their bid amount as per the 'Bid Increase Amount' (as indicated by the agency conducting the auction During the Online the Section by notice can improve their out and institute specified in the Bid interesser and on its multiples. In case bid is placed during the last 5 minutes of the closing time of the e-Auction, the closing time will automatically get extended for 5 minutes (each time till the closure of e-Auction process), otherwise, it'll automatically get closed. The bidder who submits the highest bid amount (not below the Reserve Price) on the closure of the e-Auction process, hall be declared as the highest bidder by the agency holding auctions. The Authorised Officer post verification of the documents and other information shall thereafter declare such highest bidder as successful bidder and shall confirm the sale in his favour subject to confirmation by the Secured Creditor.

The EMD of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The EMD sha 10. The successful bidder shall immediately pay 25% of the amount of sale price (inclusive of the earnest money already deposited) on the same day or not late than next working day from the date of confirmation of sale in favor of Secured Creditor in the account as mentioned hereinabove. The balance 75% of the sale price shall be paid on or before 15th day of confirmation of sale or within such extended period as agreed upon in writing between the purchaser and the

11. In the case of default of payment within the prescribed time mentioned above, the amounts deposited by the purchaser shall be forfeited by the Secured Creditor and the property shall be resold by the Secured creditor. All the claims and rights over the property of the defaulting purchaser shall stand forfeited.
12. Once the terms of the payments mentioned above have been complied, the Authorised Officer shall issue certificate of sale of the immovable property in favor of the purchaser.

13. The purchaser shall bear the applicable stamp duties/ additional stamp duty/ transfer charges, fees etc. and also all the statutory/ non-statutory dues, taxer rates, assessment charges, fees etc. owing to anybody in relation to the property. 14. The Authorized Officer in its sole discretion may accept or reject any bid, adjourn/ postpone/ cancel the e- Auction without any prior notice and withou

15. The bidders are advised to go through the detailed Terms & Conditions of e-Auction Process available on the web portal of https://www.bankauctions.ibefore.submitting.their bids and taking part in the e-Auction.

16. Special Instructions: Bidding in the last moment should be avoided. Neither the Secured Creditor nor Service provider will be responsible for any technical lapse/power or internet failure etc. In order to avoid such contingent situations bidders are requested to ensure that they are technically well equipped and have all alternatives such as power supply back-up etc., so that they are able to circumvent such situation and are able to participate in the online Inter-se Bidding successfully.

Notwithstanding anything to the contrary contained hereinabove, if the borrower has paid the outstanding amount along with future interest computable til the date of payment in full any time before the date of publication of this notice for public auction, in such an event in terms of section 13 (8) of SARFAESIAct 2002, the Secured Creditor shall not transfer the Secured Assets by way of lease, assignment or sale.

Sd/-

payment of EMD & submission of the documents at Recovery Dept or any of the nearest branch is 08/07/2024 by 4:00 pm.

Date: 29.05.2024 Place: Mumbai

Authorised Officer India Resurgence ARC Private Limited

NKGSB CO-OP. BANK LTD.

Recovery Department: Laxmi Sadan ,361, V. P. Road, Girgaum, Mumbai-400004

T: (022) 67545020/21/25/40/48/73/98; E: recovery@nkgsb-bank.com

E-AUCTION NOTICE FOR SALE OF SECURED ASSETS (Under SARFAESI ACT 2002) E-Auction Notice for sale of secured Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to rule

8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s), Mortgagor(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the secured creditor Bank, the Physical Possession of which is taken by the Authorised Officer of NKGSB CO-OP. BANK LTD., the secured creditor will be sold on "As is What is", "As is where is" and "Whatever there is basis" and "WITHOUT RECOURSE" for the recovery of respective amount, due to the NKGSB CO-OP. BANK LTD. (Secured Creditor)

from the respective Borrower(s)/Mortgagor(s)/Guarantor(s) as specified here under: The reserve price and earnest money deposit is mentioned in the table below against the The auction will be conducted on 09/07/2024 between 11:00 a.m. to 01.00 p.m. with unlimited extension of five minutes on website https://www.bankeauctions.com Last date for

Sr. No.	NAME OF BORROWERS / MORTGAGORS / GUARANTORS	A] Date of Demand Notice u/s 13(2) of SARFAESI Act 2002	RESERVE PRICE	EARNEST MONEY DEPOSIT (Rs. in lacs)	BID INCREMENTA	Details of Encumbrance
	DESCRIPTION OF MORTGAGED PROPERTIES	B] Outstanding amount as on 30/04/2024 (Rs. In Lacs)	(Rs. in lacs)		AMOUNT (Rs. in lacs)	known to the secured creditor Bank
		C] Date of Physical Possession				Dank
1	1. M/s. Magic I & E Pvt. Ltd	A] 02/07/2022				Any unpaid
	Mr. Vinod Daulat Rupani, 3. Mrs. Heena Vinod Rupani Mrs. Sneha Rajesh Rupani, 5. Mr. Hemant Gopal Thawani	B] Rs. 1328.58 243.	243.25	24.33	1.00	property dues,
	6. Mr. Bipin Shivajirao Sanadi, 7. Mrs. Jyoti Bipin Sanadi	C] 30/03/2024				utility bills any other encum-
	Flat No. 11, admeasuring carpet area 927.25 Sq.ft., 1ST Floor, A V Rustomjee Complex, Jaywant Sawant Road, Dahisar (West), Mumbai-400 N.A. land or ground bearing C.T.S. No. 921/10 & 921/12 being situated Dahisar of Taluka Borivali in the Registration District and Sub District of Mu District, within the limits of Brihan Mumbai Mahanagar Palika. Property o Bipin Sanadi.	0068 and situated on the piece of and lying in the revenue village umbai city and Mumbai Suburban				brance not know to authorised officer.
2		A] 05/06/2018				Any unpaid
	2. Mrs. Shabana Sultan Shirajuddin	B] Rs. 276.91				property dues,
		C] 06/04/2024				utility bills any other encum-
	Property 1 - Shop No. 21, admeasuring 186.90 Sq.Fts. Carpet area alor Ground Floor, in the Society known as "Bhumiraj Woods CHS Ltd." situat Kharghar, Navi Mumbai-410210 in the jurisdiction of Taluka: Panvel, Dis (Gaothan Expansion Scheme) owned by Mrs. Shabana Sultan Shirajuddir	51.00	5.10	0.50	brance not know to authorised officer.	
	Property 2 - Shop No. 22, admeasuring 186.90 Sq. Fts Carpet area alor Ground Floor, in the Society known as "Bhumiraj Woods CHS Ltd." situat Kharghar, Navi Mumbai-410210 in the jurisdiction of Taluka: Panvel, Dis (Gaothan Expansion Scheme) owned by Mrs. Shabana Sultan Shirajuddir	51.00	5.10	0.50	Any unpaid property dues, utility bills any other encumbrance not know to authorised officer.	
	Property 3 - Shop No. 23, admeasuring 186.90 Sq.Fts. Carpet area alor Ground Floor, in the Society known as "Bhumiraj Woods CHS Ltd." situat Kharghar, Navi Mumbai-410210 in the jurisdiction of Taluka: Panvel, Dis (Gaothan Expansion Scheme) owned by Mrs. Shabana Sultan Shirajuddir	ed at Plot No. 55, Sector No. 20, trict: Raigad, in the 12.5% GES	51.00	5.10	0.50	Any unpaid property dues, utility bills any other encumbrance not know to authorised officer.

The online Auction will be conducted through C1 India (P) Ltd. web portal https://www.bankeauctions.com The terms and condition of sale is displayed on https://www.bankeauctions.com as well as the banks website on https://www.nkgsb-bank.com The bidders are directed to upload their bids alongwith documentary evidence on https://www.bankeauctions.com In case bidders needs assistance they may contact for technical support to Mr. Bhavik Pandya on 8866682937 or Support Mobile No. 7291981124/25/26 of C1 India (P) Ltd. The physical documents are to be submitted/post to NKGSB Co-op. Bank Ltd., General Manager-Recovery, Laxmi Sadan, 361, V. P. Road, Girgaum, Mumbai-400004. Queries may be directed to recovery@nkgsb-bank.com

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

The borrower(s) & Mortgagor(s) attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

Place : Mumbai Date: 31/05/2024

Demand Contact

the Period (comprising Profit/ Loss for the period (after tax) and (other comprehensive income after tax) 2,987.21 1,783.65 436.64 436.64 "Earning Per Equity Share (of Rs. 10/- each) (for discontinued & Continuing Operation)"

(b) Diluted (0.68)(1.63)

(Formerly known as Sharad Fibres and Yarn Processors Limited

Vinod Tripatl Chairman and Executive Director DIN: 00798632 Date: 29/05/2024

ECO Hotels And Resorts Limited nerally known as Sharad Fibres And Yarn Processors Limited CIN:-L55101MH1987PLC043970

Ramlal Oswal, 4) Mr. Siddharth Narendra Bhalla, who claims to		Consolidated Audited Financial Resu	ilts for the C	uarter Ende	d and Year E	nded 31st N	larch, 2024
be the absolute owners and in physical possession of the entire	Г	Part - ■ Statement the Quarter Ended and Y				(Rs	s. In Lakhs)
said property. The said owners have also assured to my client		DADTICHU ADC	Cui Enaca	O TOC INICION	, 2024		
that the said property has clear and marketable title and is free	Sr No	TYPE	(Quarter Ende	d	Ye	ar
from all sorts of encumbrances and they have full rights to sell		PERIOD ENDING		(Unaudited)			(Audited)
the said property and receive the full consideration in their own		NO. OF MONTHS	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024 12	31.03.2023 12
name. Any person(s) or entity(s) including but not limited to any	1	Total Income from Operations	39.41	5.13		56.30	
bank(s), financial institution(s), an individual, non-banking	2	Net Profit/ (Loss) for period					
financial institutions, firms, LLP, body of individual, whether		(before tax exceptional and /or	(444.20)	(200 44)		(402.05)	
incorporated or not, association of person(s), lenders,	3	extraordinary items#) Net Profit/ (Loss) for period	(144.39)	(208.44)	-	(403.65)	-
authority(s), government, semi government offices, family	ľ	(before tax, after exceptional					
members, relatives, legal heirs having any objection or	L	and /or extraordinary items#)	(144.39)	(208.44)	-	(403.65)	-
asserting any benefit, claim or right or title or interest of any	4	Net Profit/ (Loss) for period (after tax, after exceptional					
nature whatsoever in respect of the Said Property and/or any		and /or extraordinary items#)	(144.39)	(208.44)		(403.65)	_
part thereof by way of, including but not limited to, sale,	5		<u> </u>	,			
mortgage, lease, lien, license, tenancy, gift, release,		the Period (comprising Profit/ Loss for the period (after tax)					
coparcenary rights, possession, transfer, exchange, pledge,		and (other comprehensive					
charges, trust, succession, easement, bequeath, assignment,		income after tax)	4.82	-	-		
attachment, right of way, lis pendens, partnership, family	6	Equity Share Capital	2,987.21	1,783.65	-	436.64	-
arrangement, settlement, maintenance decree or order of any	7	"Earning Per Equity Share (of Rs. 10/- each) (for discontinued					
court of law, development rights, FAR, consumption, allotment,		& Continuing Operation)"					
booking, power of attorney, or any liabilities, demand or any		(a) Basic	(0.84)	(1.17)	-	(3.23)	-
1 3,	- 1	(h) Diluted	(0.84)	(1 17)	l .	(3.23)	

Previous Period/ Current Year Figures have been reclassified/regrouped wherever necessary to correspond with the current Quarter's classification/Disclosure

re comparative columns for the said periods are shown as nil.

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

Villas 3. Jaunav, Ajair ratap Jingn, Frakasii Ghate, Junit Jain.					
Description of the Property	Reserve Price	Earnest Money Deposit			
Office Premises Nos. 335, 336 & 337 having survey No. 169, Unit No. 26, 3rd Floor, B-Building, at Master Mind I, Royal Palm Estate, Goregaon (E), Mumbai - 400 065. in the name of M/s. Erica Pharma Pvt. Ltd, admeasuring Carpet area 716.10 Sq. Ft. & Loft area 180 Sq. Ft.	D-	Rs. 5,34,600/-			
Office Premises No. 4, Unit No. 26, Survey No. 169, B wing, 4th Floor, Master Mind II & III, Royal Palm Estate, Goregaon (E), Mumbai-400065 in the name of M/s. Erica Pharma Pvt. Ltd., admeasuring Carpet area 2550 Sp. Ft	Rs.	Rs. 14,09,400/-			

The Farnest Money Deposit shall be deposited on or before 20.06.2024 upto 5.00 p.m

Mr. Bhavik Pandya, Mob. No. 8866682937 (Contact No. + 911244302020/21/22/23/24 support@bankeauctions.com; maharashtra@c1india.com).

12. Basic & Diluted Earnings Per Share 13,98 1.87 (of Rs. 10/- each) (for continuing operations)

accessed on the www.nseindia.com.

Place: Mumbai Date: May 30, 2024

AUTHORISED OFFICER, NKGSB Co-op. Bank Ltd.

गार्बी फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएनः एल६५१००एमएच१९८२पीएलसी२९५८९४ नोंद. कार्यालयः कार्यालय क्र. ५०२, ५ वा मजला, ए विंग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९९

ईमेलः garbifinvest@gmail.com वेबसाईटः www.gptl.in 38 मार्च २०२४ रोजी संप्रलेल्या तिमाही आणि वर्षांसाठी

	३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षांसाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण								
					(रु. लाखांत)				
अ.	तपशील		तिमाही		ले वर्ष				
क्र.					३१ मार्च, २०२३				
१	nafna nana	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित				
١,	प्रवर्तनातून महसूल (ए) प्रवर्तनातून महसुल	001-0-	३२३.१९	V2 - 20	4८२.०४				
	(र) प्रवतनातून महसुरा (बी) इतर उत्पन्न	११७.१०	98.33	8\$0.39	98.33				
	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	११७.१	४१७.५२	830.39	\$05.30				
2	खर्च	,,,,,,	650.71	840.47	404.40				
\	(ए) वापरलेल्या सामुग्रीचा खर्च		_		_				
	(बी) व्यापारातील मालाची खरेदी		_		_				
	(सी) तयार माल, प्रगतीशील काम		-		_				
	आणि व्यापारातील मालाच्या				-				
	वस्तुसूचिमधील बदल				-				
	(डी) कर्मचारी लाभांचा खर्च	9.66	१४.४९	३९.४५	५७.३४				
	(ई) घसारा आणि कर्जफेडीच्या तरतुर्दीचा खर्च	0.88	0.75	0.88	0.84				
	(एच) वित्तीय खर्च	238.99	9.38	38E.93	29.60				
	(आय) इतर खर्च	,,,,,	3.73	704.04	(,				
	(जे) वित्तीय संलेखावरील खराबी	39.28	_	३९.८४	_				
	हानी			, ,,,,,					
з	एकूण खर्च	२७९.८५	२४.०७	४२६.१६	८७.५९				
Х	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व								
l	नफा/(तोटा) (१-३)	(१६२.७५)	३९३.४५	8.28	५८८.७८				
ч	अपवादात्मक बाबी								
ξ	करपूर्व नफा/(तोटा) (४-५)	(१६२.७५)	३९३.४५	8.78	4८८.७८				
૭	कर खर्च								
	– चालू कर	३४.१३	२५.८५	४८.७१	०.५७				
	- मॅट क्रेडिट - स्थगित कर (मत्ता)/दायित्व	00 20	६७.२५	४५.३६					
	- स्थानत कर (मता)/दावित्व - मॅट क्रेडिट/आधीच्या वर्षासाठी	११.३४	40.44	84.44	१.००				
	- मट क्राइट/ आयाच्या वपासाठा भारग्रस्त								
L	अखंडित कामकाजातून								
	कालावधीसाठी नफा/								
	(तोटा) (६-७)	(२०८.२२)	300.38	(४९.८४)	५८७.२१				
٩	खंडित कामकाजातून नफा/(तोटा)		-	-	-				
१०	खंडित कामकाजाचा कर खर्च		-	-	-				
११	खंडित कामकाजातून नफा/(तोटा)								
१२	(करोत्तर) (९-१०) कालावधीसाठी नफा/(तोटा)	_	_	_	_				
2.4	(८+११)	(२०८.२२)	300.38	(83.88)	५८७.२१				
१३	इतर सर्वसमावेशक उत्पन्न	(,	, ,,,,	(-,,					
	ए. (i) नफा किंवा तोट्यांत								
	पुनर्वर्गीकृत न केल्या								
	जाणाऱ्या बाबी								
	(इक्किट दस्तावेज इतर सर्व समावेशक उत्पन्न मार्फत वाजवी								
	मुल्य (एफव्हीटीओसीआय)	(८७.८६)	_	६६.५०					
	(ii) नफा किंवा तोट्यांत पुनर्वर्गीकृत	(55,51)							
	न केल्या जाणाऱ्या बाबींशी संबंधित								
	आयकर	-		-					
	बी (i) इतर सर्वसमावेशक								
l	उत्पन्नामार्फत कर्ज संलेख	_	-	_	_				
	(ii) नफा किंवा तोट्यांत पुनर्वर्गीकृत								
	केल्या जाणाऱ्या बाबींच्या संबंधातील आयकर	_		_					
१४	कालावधीसाठी एकूण								
ľ	सर्वसमावेशक उत्पन्न								
	(नफा/(तोटा) आणि								
	(कालावधीसाठी इतर								
	सर्वसमावेशक उत्पन्न धरुन) (१२+१३)	(205 -4)	2 2	(22.22)	420.28				
१५	(९९+९२) प्रति समभाग प्राप्ती	(२९६.०८)	३००.३४	(२३.३३)	420.45				
,,	(प्रत्येकी रु. १०/- चे अखंडित								
	कामकाजाकरिता)								
	– मूलभुत	(२.५२)	२.५६	(0.20)	0.40				
	– सौम्यिकृत	(२.५२)	२.५६	(0.20)	0.40				
१६	प्रति समभाग प्राप्ती								
l	(प्रत्येकी रु. १०/- चे) (खंडित कामकाजाकरिता)								
l	(खाडत कामकाजाकारता) – मूलभुत		_	_	_				
1	- सौम्यिकृत		-	_	_				
१७	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी								
1	रु. १०/- चे) (खंडित आणि								
l	अखंडित कामकाजाकरिता)	/		,					
l	- मूलभुत - गौणिकन	(२.५२)	२.५६	(0.70)	4.08				
۰.	- सौम्यिकृत भगगा राजेले सम्भाग भारतल	(२.५२)	२.५६	(0.20)	4.08				

३०.०५.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने वरील निष्कर्ष मंजुर केले आणि ३०.०५.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ते अभिलिखि केले. वरील वित्तिय निष्कर्ष वैधानिक लेखपरिक्षकद्वारे देखिल

११७.३१

११७.३१

११७.३१

६,०७०.०१

११७.३१

E093.33

कंपनी प्रामुख्याने फक्त एका क्षेत्रात कार्य करते म्हणजेच नॉन-बॅकिंग फायनान्शियल ॲक्टीव्हिटीज, म्हणून इंडएएस १०८ नुसार अन्य कोणताही अहवालयोग्य विभाग नाही.

हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रूल्स

भरणा झालेले समभाग भांडवल

बंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव

(दर्शनी मूल्य रु. १०/-) मागील लेखा वर्षाच्या ताळे

२०१५ (इंड एएस) आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणांत इतर मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणांनुसार बनवले आहे. . संलग्न मागील वर्ष/काळावधीची आकडेवारी आवश्यकतेनुसार पुनर्रचित/पुनर्गठीत केली आहे.

संचालकांच्या वतीने आणि सार्ठ

ठिकाण : मुंबई

संचालक

टेराफॉर्म मॅग्नम लिमिटेड

ोंद. कार्यालय : गोदरेज कॉलिसीअम, ए विंग, १३०१, १३ वा मजला, एव्हरार्ड नगरमागे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत, सायन (पूर्व), मुंबई-४०० ०२२. दूष्ट्यनी : '+९१-(२२) –६२७०४९०० ; सीआवएनः एल६५९९०एमएच१९८२पीएलसी०४०६८४ वेबसाईट : www.Terraformmagnum.com ; ई-मेल : secretarial@terraformrealty.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

э.	तपशील		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
ж .		३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	39.03.7078	३१.०३.२०२३
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	0.029	०.४८६	0.788	०.६५९	७१.३४९
۲.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक					
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	(२.२८८)	(१ .९४४)	(११.१५७)	(८.५८२)	(१८२२.६६८)
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(२.२८८)	(१.९४४)	(११.१५७)	(८.५८२)	(१८२२.६६८)
٤.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(२.२८८)	(१.९४४)	(११.१५६)	(८.५८२)	(१८२२.६६७)
١.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न					
	(कालावधीसाठी नफा/(तोटा)(करोत्तर) आणि इतर					
	सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	(२.२८८)	(8 .888)	(११.१५६)	(८.५८२)	(१८२२.६६७)
	समभाग भांडवल	28.000	२४.०००	२४.०००	28.000	28.000
э.	पुनर्मुल्यांकित राखीव वगळुन इतर इक्विटी (मागील					
	वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)				(१८४६.२५३)	(१८३७.६७१)
٠.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि				(10041111)	(10(01101)
	खंडित कामकाजासाठी) (अवार्षिक)					
	- मुलभूत/सौम्यिकृत ईपीएस	(०.९५३)	(0.८१०)	(४.६४८)	(३.५७६)	(७५९.४४५)

१. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाकडून त्यांच्या ३० मे, २०२४ रोजीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकांद्वारे ''मर्यादित पुनर्विलोकन अहवाल'' च्या अधीन आहेत.

कंपनीच्या अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सेंजची वेबसाईट www.bseindia.com व कंपनीची वेबसाईट www.terraformmagnum.com येथे उपलब्ध आहेत.

कंपनीने मान्य केलेल्या मोबदल्यासाठी कांदिवली (पूर्व) येथे धंदेमाल म्हणून ठेवलेली मिळकत तिच्या हक्कांचे अभिहस्तांकन साठी एक अभिहस्तांकन विलेख दिनांकित २६ एप्रिल, २०१९ मध्ये भाग घेतलेला आहे. अभिहस्तांकन घेणारे पक्षकाराने वेळोवेळी अनेक कसूखार के ला आहे. कंपनीने त्वरित सर्व देय प्रदान करून सांविधिक दायित्व पूर्ण करण्यासाठी अभिहस्तांकन घेणारे पक्षकराला एक सूचना पाठविली आहे. परंतु, वर्षा दरम्यान व्यवहाराच्या पूर्ण करण्याचे संदर्भात महत्वपूर्ण अस्थिरता आणि वाद असल्यामुळ कंपनी महत्वपूर्ण अस्थिरताच्या निराकरण आणि विशेष कार्य दायित्व पूर्ण करण्यासाठी इंड एएस ११५ अंतर्गत महसूल गणला जाईल.

वरील विवरणे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकार्कटिंग स्टॅंडर्डस्, रुल्स, २०१५ (इंड एएस) ल अनुसरून आणि शक्य होई पर्यंत अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यास अनुसरून बनवली आहेत.

चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील कालावधींची आकडेवारी पुनर्गठीत आणि पुनर्रचित केली आहे

ठिकाण : मुंबई दिनांक : ३० मे, २०२४

AICICI Bank

टेराफॉर्म मॅग्नम लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन - ०८६३५३३८)

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव [नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा]

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचन ही स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव सूचना आयसीआयसीआय बँक लि. ने जारी केली आहे (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. कडून । आयसीआयसीआय बँकेला मुखत्यार म्हणून अधिकार मिळाले आहेत), डीएचएफएल आणि खालील कर्जदार यांच्यात झालेल्या कर्ज क्यारानुसार देण्यात । आलेल्या कर्ज सुविधेशी निगडीत तारण मालमत्ता सिक्युरिटायझेशन् अँड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायूनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२ सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) नुसार ताब्यात घेतल्यासंबंधाने ही सचना आहे.

सर्वसाधारण लोकांना आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना इथे सूचना देण्यात येते की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता ही सिक्युअर्ड क्रेडीटर । यांच्याकडे गहाण/चार्ड असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँकेचे अधिकृत अधिकारी यांनी घेतला आहे, तिची विक्री 'जे आहे जिथे आहे', आणि 'जे आहे काय आहे', आणि 'जे काही आहे ते आहे' बेसिसवर तपशील दिल्याप्रमाणे होणार आहे.

अ. क्रं.	कर्जदाराचे /सह– कर्जदाराचे / हमीदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	ई–लिलाव तारीख आणि वेळ
(ए)	(बी)	(सी)	(륑)	(ई)	(एफ)	(जी)
1.	रतनलाल शिवशंकर गुप्ता (कर्जदाराचे), अनितादेवी गुप्ता (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- QZMUM00005014610	फ्लॅट क्र. १०३, पहिला मजला, बी विंग, इमारत क्र. ३, गोदावरी, हरिओम रईस रेसिडेन्सी, मनोर, वेलगाव रोड, दर्ग्याजवळ, महाराष्ट्र, पालघर – ४०१३०५. मोजमापित क्षेत्र ४०३ चौ.फूट म्हणजे ३७.४५ चौ. मीटर चटई क्षेत्र	₹ ६,२७, ३१२/- (मे २३, २०२४ पर्यंत)	₹ ६,४३, •••/- ₹ ६४,३••/-	जून १३, २०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत	जून २५, २०२४ सकाळी ११:०० पासून
2.	कैलास शोभित विश्वकर्मा (कर्जदाराचे), उषा देवी विश्वकर्मा (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक– QZKLY00005007220	प्लॅट क्र. १०३, पहिला मजला, के-1 विंग, लोक अंबर सीएचएसएल, लोक नगरीच्या पुढे, एमआयडीसी रोड, सव्हें क्रमांक ९३, १००, १०१, १०२, १०३, १०४, १०५ (भाग), १०७ आणि १०८ (भाग), हिसा क्र. १, गाव अंबरनाथ, अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे महाराष्ट्र- ४२९१०१. मोजमापित क्षेत्र ५५० चौ.फूट बिल्ट अप एरिया	₹ १३,४५, ५४६/- (मे २३, २०२४ पर्यंत)	₹ १८,९५, •••/- ₹ १,८९, ५••/-	जून १३, २०२४ दुपारी ०२.०० ते संध्याकाळी ०५.०० पर्यंत	जून २५, २०२४ सकाळी ११:०० पासून
3.	प्रकाश ओगदरामजी प्रहारिया (कर्जदाराचे), कुणाराम ओगदरामजी प्रहारिया (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक QZVSI00005020695	फ्लॅट क्रमांक ००१, तळ मजला, ए विंग, रिग्रंग फील्ड, इमारत क्रमांक ३, गॅट क्रमांक ७०, भूखंड क्रमांक १ ते २४, गाव वरंगडे, तालुका पालघर, जिल्हा ठाणे, बोईसर पश्चिम ४०१५०२. मोजमापित क्षेत्र ३३.०५ चौरस मीटर (ज्यात समाविष्ट आहे बाल्कनीचे क्षेत्र)	₹ १३,३५, १३७/- (मे २३, २०२४ पर्यंत)	₹ १०,०७, 000/- ₹ १,00, 000/-	जून १४, २०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत	जून २५, २०२४ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (URL Link- https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिलाव ्राजन्तीच्या केसाइट्स आयोजित करण्यात येईज. तारणदार/नोटीसी यांना **जून २४, २०२४ संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी (सूर्य) थक्**यां**की आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२**

समीर, मरोल एमआयडीसी, अधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ यांचेकडे डीमांड झाफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) जून २४, २०२४ रोजी दुपारी ०२.०० वाजणेपूर्वी सारद करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत जून २४, २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी इंएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करूणे आवश्यक आहे. क्या जो है प्राची, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सावर में राया प्रशास नगरीह गाँउ राया कृपया नोंद स्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सावर करणे शवय नसल्यास, स्वाबरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई– ४०००९३ येथे जून २४, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ **''ओयसीआयसीआय बँक लिमिटेड"** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ७३०४९१५५९४/८४५४०८९३५३ वर संपर्क करा.

蛃.

जावनाजावनाजावनका है। कृपया नौंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. मे. नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे.

विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s

दिनांक: मे ३१, २०२४

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

तपशिल

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते कि, आम्ही राधागिरधर होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड. सीआयएन: U45200MH1984PTC033678 आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय : १०२ १०वा मजला, मेकर चेंबर्स तीन. नरिमन . पॉईंट, मुंबई शहर, महाराष्ट्र, ४०००२१ (''कंपनी'') येथे आहे यांच्या यात याखाली लिहिलेल्या **परिशिष्टामध्ये** अधिक विशेषरित्य वर्णन केलेल्या ज्या मालमत्तेमध्ये काही भाडेकरू/भोगवटादार यांनी भोगवटा केलेला आहे, त्या मालमत्तेच्या ("मालमत्ता") संबंधातील अधिकार, हक आणि हितसंबंधांची चौकशी करीत आहोत.

सर्व व्यक्ती/संस्था यांचा सदर मालमत्तेच्या आणि/किंवा त्यातील कोणत्याही भागाच्या

संबंधातील विक्री, हस्तांतरण, अदलाबदल

भाडे, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, भाडेदारी पोट- भाडेदारी, अनुज्ञप्ती, अभिहस्तांकन अधित्याग, अधित्यजन, गहाण (समन्याय किंवा अन्यथा), तारणगहाण, हमी, प्रतिज्ञा, अग्रक्रयाधिकार, भागधारक करारनामा शेअर खरेदी करारनामा, वारसा, मृत्युपत्रीत देणगी, उत्तराधिकार, बक्षिस, धारणाधिकार, आकार, परिरक्षा, सुविधाधिकार, न्यास, कब्जा, कुटुंबव्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा हुकूमनामा किंवा आदेश, काळजीवाह् तत्व, करार/ करारनामे, स्थायी पर्योयी निवासव्यवस्था करार, वाटप, विक्री करारनामा, बुकिंग फॉर्म, आरक्षण पत्र, विकास अधिकार, विकास व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन, एजन्सी, संयुक्त साहस, संयुक्त विकास भागिदारी, एफएसआय वापर, टीडीआर किंवा भार किंवा कोणत्याही स्वरूपाचे अन्य काही असेल तर त्याद्वारे कोणताही अधिकार, हक्क, दावा, लाभ, मागणी किंवा हितसंबंध इत्यादी असेल तर त्यांनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर/ईमेल आयडी वर या जाहीर सचनेच्या जाहिरातीच्या तारखेपासून १४ (चौढा) दिवसांच्या आत दस्तावेजी पराट्यासह लेखी स्वरूपामध्ये जात होण्यासाठी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारचा कोणताही दावा किंवा दावे आणि/किंवा आक्षेप, जर काही असतील तर, त्यांचा अधित्याग आणि/किंवा परित्याग करण्यात आलेला आहे. असे समजण्यात येईल. या जाहीर सूचनेस प्रतिसाद देऊन संबोधित केलेल्या सर्व दाव्यांना आणि आक्षेपांना संदर्भ क्र. A1164 देण्यात यावा.

नेपियन सी रोड, शहर आणि बेट आणि नोंदणी उप-जिल्हा मुंबई येथील मालाबार आणि कम्बाला हिल विभागाच्या सी. एस. क्र. ३/५९१ च्या आणि महानगरपालिका 'डी' प्रभाग क्र. ३३२४ (२), स्ट्रीट क्र. २० आणि 'डी' प्रभाग क्रृ. ३३२४ (३ डी); स्ट्रीट क्र. ३ डी आणि 'डी' प्रभाग क्र. ३३२४ (३ सी), अंशतः स्ट्रीट क्र. ३ सी (भाग) मधील पटेल इस्टेट म्हणून ज्ञात असलेल्या जिमनीच्या मोठ्या भागाँचा भाग असणाऱ्या जिमनीचा तो सर्व तुकडा आणि भाग, क्षेत्रफळ १,१०० चौरस यार्ड किंवा त्याच्या आसपास (पद पथाच्या समावेशासह) आणि सर्व्हे नोंदणी उताऱ्यानुसार क्षेत्रफळ १,१३० चौरस यार्ड म्हणजेंच ९४४.८३ चौरस मीटरशी समतुल्य तसेच त्यावर उभी असणारी ८ (आठ) युनिट्सचा आणि तळमजला अधिक ३ (तीन वरचे) मजले तसेच ३ (तीन) गॅरेज यांचा सम्बद्धेश असणारी 'सेखसरिया सदन' म्हणून ज्ञात **अ**सलेली (यापूर्वी पटेल मंझिल बी म्हणून ज्ञात असलेली) इमारत आणि खालीलप्रमाणे सिमित:

परिशिष्ट

उत्तर दिशेकडे : नेपियन सी रोडपासून समुद्राकडे जाणारा खाजगी रस्ता ; दक्षिण दिशेकडे : उकरजी बोमनजी काशिनाथ यांची मालमत्ता:

पूर्व दिशेकडे : नवीन सर्वेक्षण क्र. १/७१४० ची 'अमीजी व्हिला' म्हणून ज्ञात असणारी मालमत्ता; आणि

पश्चिम दिशेकडे : 'पटेल मंझिल ए' म्हणून ज्ञात असणारी इमारत.

आज दिनांक ३१ मे , २०२४

सजित सुवर्णा डीएसके लिगल

वकील आणि सॉलिसिटर्स १७०१, १७वा मजला, टॉवर २बी, वन वर्ल्ड सेंटर, ८४१, सेनापती बापट मार्ग, मुंबई-४०००१३, भारत srs.publicnotice@dsklegal.com

अलिप्ट

39.03.7078 रोजीस

38.03.7073

0.00

२.५३

8.93

2.62

430.03

588.36

१,६६४.५२

७५६.८६

जाहीर सूचना

सूचना याद्वारे तमाम जनतेला देण्यात येते कि, आमचे अशील याखालील लिखित **परिशिष्टात** विवर्णित . "विषय जमीन") संदर्भात मे. साधना इन्व्हेसमेंट यांचे नामाधिकार तपासत आहोत

सर्व व्यक्तींस सदर याखालील लिखित परिशिष्टात विवर्णित विषय जमीनीच्या संदर्भात (किंवा तिच्य कोणत्याही भागासंदर्भात) विक्री, अभिहस्तांतर, अभिहस्तांकन, भेट, अदलाबदल, ताबा, भोगवटा, ाहाण, प्रभार, धारणाधिकार, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, भाडेकरू, उप-भाडेकरू, परवाना, सुविधाधिकार विश्वस्त, वारसा, मृत्युपत्रीत दान, उत्तराधिकार, देखभाल, भार, खटला किंवा डिक्री किंवा इतर अधिकार, विकास हक्कांचा समावेश/एफएसआय, लिखाणामार्फत, करार, अभिहस्तांकन करार, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड. खटला किंवा डिक्री. प्राधिकरणाचा आदेश. कायद्याचे न्यायालय किंवा अन्य काही कशाहीच्या मार्गे कोणताही हिस्सा, अधिकार, नामाधिकार, हितसंबंध, लाभ, दावा, आक्षेप किंवा मागणी असल्यास, प्रमाणित दस्तावेजी पुराव्यांच्या प्रतींसह (ईमेल सूचना असल्यास स्कॅन करून) अधोस्वाक्षरीकारांना टपालाच्या पत्त्यावर किंवा खालील नमूद ईमेल पत्त्यावर सदर तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांच्या कालावधीत त्याबद्दलची सूचना लेखी स्वरूपात देणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे हिस्से, अधिकार, नामाधिकार, हितसंबंध, लाभ, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी, कोणतेही असल्यास, ते माफ केले गेले आहेत आणि सोडून दिले आहे असे मानले जाईल आणि त्याकडे दुर्लक्ष केले

परिशिष्ट ("विषय जमीन")

टाईप बी-२ चा बंगला क्र. २२, मोजमापित ३३३.९८ चौ. मीटर्स चटई क्षेत्र (समतुल्य ३,५९४.९६ चौ. फू. किंवा आसपास) त्यासह मोकळी जागा आणि कार पार्किंग जागा लेआऊटचा मोठा भाग असलेल्या बिगर-शेती जमीन सर्व्हे क्र. ७९/१, ८०/१, ८१, ८२, ११५/२ च्या त्या सर्व भाग आणि विभागांवर बांधकामित, गाव एरंझड, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, उल्हासनगरच्या नोंदणी जिल्ह्यात, कुळगाव बदलापूरच्या नगरपरिषदेच्या हद्दीत असलेले, वसलेले आणि स्थित च्या संदर्भात ते सर्व फायदेशीर अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध आणि सीमाबध्द पुढीलप्रमाणे:

उत्तरेला किंवा त्या दिशेने: लेआऊटचा बंगला क्र. २३ दक्षिणेला किंवा त्या दिशेने: लेआऊटचा बंगला क्र. २१ पूर्वेला किंवा त्या दिशेने: लेआऊटचा बंगला क्र. ३१ ्र पश्चिमेला किंवा त्या दिशेने: सामाईक रस्ता आणि उल्हास नदी दिनांकित सदर ३१ मे, २०२४.

अगरवाल ॲण्ड धनुका लिगल यांचे लक्ष वेधण्यासाठी: श्री. नील आर. कोठारी १०१, १ला मजला, एम्बासी सेंटर, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पाँईंट. मुंबई-४०० ०२१. -संपर्क- +९१-९१६७०९५४०९

ईमेल: neel@adlegal.co.in

इको हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्ट्स लिमिटेड (पूर्वी शरद फायबर्स आणि यार्न प्रोसेसर लिमिटेड म्हणून ओळखले जाते) सीआयएन :-एल५५१०१ एमएच १९८७पीएलसी ०४३९७०

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

अ.	तपशील प्रकार			अलिप्त		
ன. கை.	संपलेल्या कालावधी		संपलेली तिमाही	onicia	मंगले	ले वर्ष
,	महिने च्या संख्या	(लेखापरिधित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिधन)		
		38.03.2028	39.99.9073		38.03.7078	
		3	3	3	99	99
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	0.23	०.५६	১.৬১	१.३९	٥.७८
2	निव्वळ नफा/ (तोटा) कालावधीसाठी (अपवादात्मक आणि /किंवा असाधारण बार्बीपुर्व #)	(१२२.८०)	(१९३.०५)	(७२.६९)	(४०३.६५)	(१८१.८५)
3	निव्वळ नफा/ (तोटा)	(₹₹₹.८०)	(१९३.०५)	(७२.६९)	(807.54)	(₹८₹.८५)
*	कालावधीसाठी (करपूर्वी, अपवादात्मक आणि/किंवा					
	असाधारण बाबानंतर #)	(१२२.८०)	(१९३.०५)	(७२.६९)	(४०३.६५)	(१८१.८५)
8	निव्वळ नफा/ (तोटा) कालावधीसाठी (करानंतर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी नंतर #)	(१२२.८०)	(१९३.०५)	(७२.६९)	(४०३.६५)	(१८१.८५)
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/तोटा (करानंतर) आणि (करानंतरचे इतर सर्वसमावेशक उत्पन्न)	8.63	(3,414.4)	(0(.41)	(604.41)	(303.01)
ξ	डिक्टी शेअर भांडवल	२,९८७.२१	१,७८३.६५	४३६.६४	४३६.६४	४३६.६४
9	प्रति इक्टिरी शेअरची कमाई (प्रत्येकी रू. १०/-) (खंडीत आणि अखंडीत प्रवर्तनासाठी)	.,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	.,,,,,,,,,,	-11110	-14149	314140
	(अ) मूलभूत	(0.50)	(१.०८)	(१.६६)	(२.३४)	(४.१६)
	(ब) मिश्र	(0.5८)	(१.६३)	(१.६६)	(2.38)	(४.१६)

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलिप्त वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम १३३ नसार विहित केलेल्य इंडियन अकाऊंटीग स्टॅडर्डस् (इंड-एएस) सहवाचता कंपनी (इंड-एएस) नियम, २०१५ च्या नियम ३ला अनुसरून बिब्लेले आहेत. बरील निष्कर्ष २९ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीमध्ये मंडळाच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकन केल्या आणि संर

बराल निष्क २२ म, २०२४ राजा झालत्वा त्याच्या संवाधत बठकामध्य मडळाच्या लखारराक्षण सामग्राहर पुनावलाकन करूया आणि सचाल मंडळाद्वामें युर्चे हिल्ती मागील तिमाहिच्या आकडेवारी संपूर्ण विनीय वर्षाच्या संदर्मात लेखापरिवित आकडेवारी आणि विनीय वर्षाच्या तिसरी तिमाही च्या समानीच्य तारिख असलेले संपनेले नक महिने साठी अलेखापरिवित प्रकाशित तारखे रोजीस वर्षासाठी आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे. चालू तिाहीच्या वर्गीकरण/प्रकटीकरणाशी सुसंगत होण्यासाठी मागील कालावधी/चालू वर्षातील पुनर्वर्गीकृत/पुर्नगठीत करण्यात आले आहे

इको हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लिमिटे (पर्वीचे जरद प्रोसेसर्स आणि शरद फायबर ॲण्ड यार्न प्रोसेसर्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे

डीआयएनः ००७९८६३

इको हॉटेल्स आणि रिसॉटर्स लिमिटेड

	भाग– ॥ ३१ मार्च, २०२४ ;	नफा आणि तोट				(रु. लाखांमध्ये)	
अ.	विशेष प्रकार संपलेल्या		अलिप्त		एकत्रित		
क्र.	महिन्यांचा कालावधी - स्वंतत्र		संपलेली तिमाही		संपल	नेले वर्ष	
		(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
		39.03.7078	३१.१२.२०२३	39.03.7073	39.03.7078	३१.०३.२०२३	
		3	3	3	१२	99	
१	परिचनातून एकूण उत्पन्न	३९.४१	4.83	-	५६.३०	-	
?	निव्वळ नफा/ (तोटा) कालावधीसाठी (अपवादात्मक						
	कालावधासाठा (अपवादात्मक आणि /किंवा असाधारण बाब १)	(१४४.३९)	(२०८.४४)	-	(४०३.६५)	-	
¥	निव्बळ नफा/ (तोटा) कालावधीसाठी (करपूर्वी, अपवादात्मक आणि/किंवा						
	असाधारण बाबानंतर ३)	(१४४.३९)	(२०८.४४)	-	(४०३.६५)	-	
8	निव्वळ नफा/ (तोटा) कालावधीसाठी (करानंतर, अपवादात्मक आणि/किंवा	(१४४.३९)	(306.88)		(४०३,६५)		
ų	असाधारण बाबी नंतर ३) कालावधीसाठी एकण	(१४४.३९)	(408.88)	-	(४०३.६५)	-	
٩	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/तोटा (करानंतर) आणि (करानंतरचे इतर सर्वसमावेशक उत्पन्न)	8,63					
_	सवसमावशक उत्पन्न) डक्किटी शेअर भांडवल		-	_			
ξ	4	२,९८७.२१	१,७८३.६५	-	४३६.६४	-	
O	प्रति इक्टिी शेअरची कमाई (प्रत्येकी रू. १०/–) (बंद आणि सतत चालू असलेल्या ऑपरेशनसाठी)				_		
	(अ) मूलभूत	(%).0)	(१.१७)	-	(३.२३)	-	
	(ब) मिश्र	(0,68)	(१.१७)	_	(3.23)	_	

. कंपनी हॉटेल परिचलन आणि व्यवस्थापनाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्ष आणि तिमाहीकरिता वरील अलिम वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ नुसार बिहित केलेल्या इंडियन अकाऊंटीग स्टॅडर्डस् (इंड-एएस्) सहवाचता कंपनी (इंड-एएस्) नियम, २०१५ च्या नियम ३ला अनुसरून बविलेले आहेत.

वरील निष्कर्ष २९ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीमध्ये मंडळाच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकन केल्या आणि

संचालक मंडळाडूरी मंजुरी हिली. चालू तिमाहीच्या वर्गीकरण/प्रकटीकरणाशी सुसंगत होण्यासाठी मागील कालावधी/चालू वर्षातील पुनर्वर्गीकृत/पुनंगठीत करण्यात आले आहे. ३१ मार्च, २०२३ रोजी संपत्तेल्या तिमाही आणि वर्षात कंपनीकडे उपकंपन्या नाहीत त्यामुळे तुलनात्मक स्तंभांवर कोणतेही आकडे नाहीत. नीकडे उपकंपन्या नाहीत त्यामुळे तुलनात्मक रतामांवर कोणते ही आकडे नाहीत. इको हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लिमिटेड (पूर्वीचे शरद फायबर ऑण्ड यार्न प्रोसेसर्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

विनोद त्रिपार अध्यक्ष आणि कार्यकारी संचाल डीआयएन : ००७९८६३२



३ रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ दरध्वनी क्र : (०२२) २२६५११२८/२९ ई-मेल : cb6289@car

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

्र सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनरा बँकच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा कब्जा घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती, **मे. एस.के.टेक्स्टटाईल्स** येथे गाळा क्र. बी५ आणि बी६, हाऊस क्र. ११५९, खांभा रोड, मिठपाडा, केडिआ कंपाऊंड, शेलार भिवंडी, मुंबई – ४२१ ३०२ प्रतिनिधीत्व द्वारे त्यांचे **संचालक/ हमीदार** ?) श्री. सुनिल कुकरेजा, ?) श्री, भागिरथ भगवानराम ब्रिजानिआ, ३) श्री. बाळकृष्ण भोईर र्याच्याकडून कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखेला रु. १६,११,०३,५९०.८५ (२१.०६.२०२४ रोजीस अधिक पुढील च्याज आणि त्यावरील प्रभार) च्या वसुलीसाठी ३०.०४.२०२४ रोजी 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे -**जे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे'** तत्त्वाने विकल्या जातील.

अ. क्र.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम
۶.	फॅंबररी एअंण्डबी धारक सव्हें क्र. २३/५, २६/२, २८/३/२ त्यासह तळ मजला आणि पहिला मजला चे शेजारील गाला क्र. बी-३, बी-४, बी-५ आणि बी-६ येथे क्र. ११४५ येथे स्थित कंभा रोड, मिठपाडा, केडिया कंपाऊंड, गाव-शेलार, तालुका मिचंडी, जिल्हा ठाणे, मुंबई-४२१३०२., श्री. सुनील राधाकिशन कुकरेजा यांच्या नावाने.	₹. १,११,६०,०००/-	₹. ११,१६,०००/-
۶.	फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, वर्धमान सीएचएस, म्युनिसिपल हिस्सा क्र.७११ येथे स्थित मडई रोड, लाईफ लाईन हॉस्पिटल समोर, गाव गौरी पाडा, ठाणे रोड, पायल सिनेमा जवळ, मिबंडी, ठाणे-४२१३०२., श्री. सुनील राधाकिशन कुकरेजा यांच्या नावाने.	₹. २०,२०,०००/-	रु. २,०२,०००/-

इसारा अनामत रक्कम **१९.०६.२०२४** रोजी किंवा त्यापूर्वी **सायं. ५.००** पर्यंत जमा करावी. इअर चे तपशील आणि इतर कागदपत्र सेवा पुरविठादारास १९.०६.२०२४ **रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.० पर्यंत सादर करावेत. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख १९.०६.२०२४..**

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्ती करिता कपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com मध्ये दिलेल्या लिंक ''ई-लिलाव'' चा संदर्भ घ्यावा किंवा कोणत्याही कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत सौ. श्रीदेवी नायर, सहाय्यक महाव्यवस्थापक, कॅनरा बँक २ शाखा, मुंबई (फोन क्र.: मोबा क्र. ९४४७२४८३९३) किंवा श्री. सुमित कुमार, व्यवस्थापक (मोबा क्र.: ९३४५३३२३२३) ई-मेल आयडी cb6289canarabank.com किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन - १२२ ०१५ संपर्क व्यक्ती: श्री. भाविक पांड्या मोबा. क्र. ८८६६६८२९३७ (संपर्क क्र. +९११२४४३०२०२०/२१/२२/२३/२४, maharashtra@c1india.cor support@bankeauctions.com येथे संपर्क साधावा

प्राधिकृत अधिकारी दिनांक: ३०.०५.२०२४ कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखा ठिकाण: मुंबई

ग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेड

कृपा शंकर महावार

नों. कार्यालयः बिल्डिंग नं. १, ''क्यु१७'' राजलक्ष्मी कमर्शिअल कॉम्प्लेक्स, ठाणे भिवंडी रोड, ठाणे-४२१३०२. सीआयएनः एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४१८९९, ईमेलः acctbillingdnh@gmail.com, वेबसाईटः www.gravityindia.net

3१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता अलिम लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण (रू. लाखांत, ईपीएस सोडन)

अ.	तपशिल	ਜ਼)	संपलेले वर्ष	(अलिप्त)		
क्र.		३१ मार्च, २०२४	३१ डिसें., २०२३	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	(ए) प्रवर्तनातून उत्पन्न/निञ्चळ विक्री	२१.३८	४३.०६	३९५.२९	२२५.४५	१०२३.६
	(बी) इतर उत्पन्न	०.५६	٥.४८	०.७६	7.88	3.6
	एकूण उत्पन्न (ए + बी)	28.98	83.48	३९६.०५	२२७.६०	१०२७.३
7	खर्च					
(y)	वापरलेल्या कच्चा माल/खरेदी	७.२२	२९.५७	88.66	१४२.९५	२५५.९
(बी)	व्यापारातील मालाची खरेदी	0.00	0.00	३०२.५४	0.00	६०७.
(सी)	वस्तूसूचितील बदल	94.28	६८.२१	-0.34	१६७.२५	-4.
(डी)	कर्मचारी लाभांचा खर्च	१७.११	२२.९३	१८.९८	७७.२५	હ્ય.
(ई)	वित्तीय खर्च	8.38	8.89	५.६७	१७.९८	ξ.
(एफ)	घसारा आणि कर्जफेडीची तरतूद	६.५९	4.88	५.१६	२३.०५	२०.१
(जी)	इतर खर्च	४६४.५१	१०८.०७	६१.५०	६१५.४४	१६३.
	एकूण खर्च (ए+बी+सी+डी+ई+एफ+जी)	५९४.९९	२३८.७४	883.36	१०४३.९३	११२३.१
ş	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा (१-२)	-५७३.०५	- १९५.२०	-४७.३२	-८१६.३३	-९६.:
γ	अपवादात्मक बाबी	0.00	0.00	0.00	0.00	0.
ų	कर पूर्व नफा (३-४)	-५७३.०५	- १९५.२०	-४७.३२	-८१६.३३	-९६.
ξ	कर खर्च					
	चालू कर					
	i) चालू वर्षाशी संबंधित आय कर	0.00	0.00	0.00	0.00	0.
	ii) आधीच्या वर्षांचा आयकर	0.00	0.00	१९.४४	0.00	१९.
	iii) स्थगित कर	-१९९.९९	0.00	-१०.९६	-१९९.९९	-28.
	iv) मॅट क्रेडिट एन्टायटलमेंट	0.00	0.00	८.५२	0.00	۱.۵
G	कालावधीसाठी करोत्तर नफा/(तोटा) (सहयोगींसाठी समायोजना पूर्वी) (५-६)	-303.08	- १९५.२०	-६४.३२	-६१६.३४	-99.0
۷	अधिक : सहयोगींच्या (नफा)/तोटा च्या हिस्सा	0.00	0.00	0.00	0.00	0.
٩	कालावधीसाठी नफा (सहयोगींसाठी समायोजना नंतर) (७ + ८)	-303.08	-१९५.२०	-68.39	-६१६.३४	-99.0
१०	इतर सर्वसमावेशक उत्पन्न (ओसीआय)					
	(ए) नफा आणि तोट्यामध्ये नंतर पुनर्वर्गीकृत न करावयाच्या बाबी	-	-	-	-	
	(बी) नफा आणि तोट्यामध्ये नंतर पुनर्वर्गीकृत करावयाच्या बाबी	_	_	_	_	
	(सी) पुनर्वर्गीकृत न करावयाच्या बाबींशी संबंधित आयकर	_	-	_	_	
	(डी) पुनर्वर्गीकृत करावयाच्या बाबींशी संबंधित आयकर	_	-	_	_	
११	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (९+१०)	-303.08	- १९५.२०	-६४.३२	-६१६.३४	-99.0
१२	भरणा झालेले समभाग भांडवल					
	(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी (टीप क्र. ४ बघावी)	900.70	९००.२०	900.70	९००.२०	900.
१३	मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून					
	राखीव	-883.80	८७.७६	१२२.९५	-893.80	१
१४	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १/- ची पाक व्हॅल्यु)					
	(टीप क्र. ४ बघावी)					
	मूलभूत	-8.88	- २.१७	–০.৬१	-६.८५	-8.5

*अवार्षिक टिपा

वरील लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांना २९ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुरी दिली. अनुक्रमे ३१ मार्च, २०२४ व ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही साठी चे वित्तीय निष्कर्ष हे संपूर्ण आर्थिक वर्षांच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि संबंधित आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाही पर्यंत प्रकाशित आकडेवारी मधील फरक दर्शवतात.

-8.88

-2.89

३) वरील वित्तीय निष्कर्ष म्हणजे कंपनीच्या लेखापरीक्षित वित्तीय विवरणांचा उतारा आहे, जो त्या अंतर्गत जारी केलेल्या संबंधित नियमांसह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (''इंड एएस'') नुसार बनवले आहे. व्यापारात फॅबरिक्स. जो न हलणारे/हळ चालत आहे रु. १६१.८१ लाखा द्वारे खाली चिन्हांकित केले आहे.

त्यांनी तूलनायोग्य करण्याकरिता आवश्यकतेनुसार आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे. ठिकाण : मंबर्ड

सौम्यिकृत

दिनांक : २९ मे, २०२४

श्री. वरुण ठक्कर दक्षाबेन ठक्कर संचालक संचालक डीआयएन : ००८९४१४५ डीआयएन : ००५७६८४६

- 4.24

ग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेड साठी

-१.११

एकूण इक्विटी आणि दायित्वे

-0.68

ग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेड

नों. कार्यालयः बिल्डिंग नं. १, ''क्यु१७ं'' राजलेक्ष्मी कमर्शिअल कॉम्प्लेक्स, ठाणे भिवंडी रोड, ठाणे-४२१३०२. सीआयएनः एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४२८९९ ईमेलः acctbillingdnh@gmail.com, वेबसाईटः www.gravityindia.net

३१ मार्च, २०२४ रोजीस लेखापरीक्षित मत्ता आणि दायित्वांचे अलिप्त विवरण

(रु. लाखांत)

		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
ए	मत्ता		
१	अविद्यमान मत्ता		
	ए) मिळकत, प्लांट आणि इक्विपमेंट	२२२.१३	२३२.८९
	बी) प्रगतीशील भांडवली काम	0.00	9.64
	सी) गुंतवणूक मिळकत	0.00	0.00
	डी) इतर अविद्यमान मत्ता	१३.१८	१७.८४
	ई) स्थगित कर मत्ता	२१३.७२	१३.७३
	एकूण अविद्यमान मत्ता	889.07	२७४.३१
(२)	विद्यमान मत्ता		
	ए) वस्तूसूची	१७२.५८	३५६.३०
	बी) वित्तीय मत्ता		
	(i) गुंतवणुकी	0.00	0.00
	(ii) व्यापारी येणी	२४.९०	८२९.९९
	(iii) रोख आणि रोखी समान	८.१२	४७.५३
	(iv) कर्जे वित्तीय	4.87	८.९०
	(v) इतर वित्तीय मत्ता	0.00	0.00
	(सी) विद्यमान कर मत्ता (निव्वळ)	६.६९	६.३२
	(डी) इतर विद्यमान मत्त	९०.१३	१४१.१८
	एकूण – विद्यमान मत्ता	४১.७०६	१,३९०.२१
	एकूण – मत्ता	७५६.८६	१,६६४.५२
	इक्विटी आणि दायित्वे		
	इक्विटी		
	ए) समभाग भांडवल	९००.२०	९००.२०
	बी) इतर इक्विटी	-863.80	१२२.९५
	भागधारकांना देय इक्विटी	४०६.८०	१,०२३.१४
	एकूण इक्विटी	80€.20	१,०२३.१४
	दायित्वे		
	(I) अविद्यमान दायित्वे		
	(ए) वित्तीय दायित्वे		
	i) कर्जे	९९.३२	१०४.३६
	बी) स्थगित कर दायित्वे	0.00	0.00
	एकूण अविद्यमान दायित्वे	99.32	१०४.३६
	(२) विद्यमान दायित्वे		
	ए) वित्तीय दायित्वे		
	(i) कर्जे	१६८.८३	१६२.६३

(ii) व्यापारी देणी ६१.४७ ३६४.१२ (iii) इतर वित्तीय दायित्वे (बाबी सी व्यतिरिक्त) 0.00 (बी) इतर विद्यमान दायित्वे ६.७८

१०.६४ 3.02

240.08

(सी) तरत्दी (डी) चालू कर दायित्वे एकूण विद्यमान दायित्वे एकण दायित्वे 340.08